

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

APL/SEC/28/2022-23/43

26th August, 2022

**BSE Limited** Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 500820

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

## Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice given to shareholders regarding transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund published in the following newspapers on 26<sup>th</sup> August, 2022:

- All India Edition of Business Standard;
- ii. Mumbai Edition of The Free Press Journal;
- Mumbai Edition of Navshakti; and iii.
- Maharashtra Edition of Punyanagri.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

## For **ASIAN PAINTS LIMITED**

Digitally signed by JEYAMURUGAN JEYAMURUGAN RAMALINGAM RAMALINGAM JEYAPANDIYAN JEYAPANDIYAN Date: 2022.08.26 20:24:19 +05'30'

**R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY** 

Encl.: As above

# **Green hydrogen: India** Inc's next big thing

Even as policies and supply chain take shape, conglomerates and RE companies are investing heavily in this new fuel

SHREYA JAI & SHINE JACOB New Delhi/Chennai, 25 August

central guiding policy on this fad fuel is on the drawing board with unique incentives and a regulated supply chain is yet to emerge. But marquee names in India Inc as well as renewable energy (RE) companies have aiready bet big bucks in green hydrogen manufacturing.

Most major industrial houses are of their feest-position of their feest-position.

Most major industrial houses are doing soos part of their decarbonisation drive. Leading this pack is Reliance Industries Limited (RIL), which, sources said, plants outlike the green hydrogen it produces for in-house consumption initially, not retail sales. This is in line with its 75,000 crore green energy push announced in 2020.

"There is immense demand in the serious arms of the complements for

"There is immense demand in the various arms of the conglomerate for green hydrogen so that priority would be to meet that. The production plan is fairly large scale, enough to bring the cost down. The company is looking to willise global technology to reduce manufacturing costs," said a source privy to the matter.

matter. In October 2021 RII, joined hands with Danish company Stiesdal A/S to develop and manufacture hydrogen electrolysers.

On almost similar lines, state-owned

On almost similar lines, state-owned oil marketing company Indian Oil Corporation aims to replace at least a tenth of its current fossil-fuel-based hydrogen ar its refineries with carborfree green hydrogen. In fact, most companies plan to consider captive use first. The Hinduja group, which launched its renewable energy business in 2016, is looking to expand in green hydrogen manufactur-

expand in green hydrogen manufactur-ing for this purpose. Sumit Pandey, CEO, Hinduja Renewables, told *Business* Standard, that there is a large in-house



### **GREEN SIGNALS**

■ RIL, as part of its ₹75,000 crore green investment push, will set up electrolysers for manufacturing green hydrogen. Aim – 1–1–1 = 1 kg hydrogen at

Adani Petrochemicals to commence business with a variety of green fuel offerings

Adani New Industries Ltd to

Indicate the Hendel and the Hendel and the Leylam must of the Hindula group, plans to include multiple tucks in its portfolio. We are wording on multiple alternative fuels such as compressed antural gas, methanol, and hydrogen with various key partners and look forward to having a complete portfolio of commercial which group the hindulate has been and the hindulate hindulate hindulated with the hindulate hindulated hindulated

invest \$50 billion along with TotalEnergies in building a green hydrogen ecosystem

■ ACME to invest \$1.5 trillion in Tamil Nadu, Karnataka and Oman over the next 7 years for green hydrogen production

L&T commissioned its first green hydrogen manufacturing unit to produce **45 kg** daily

requirement across segments, from transport to fertiliser, steel, and even fuel blending.

"We want to leverage the group's presence in the supply chain across ectors. Transport would be one major sector. While still in initial stages, we are in discussion with foreign companies to partner for technology tie-ups," he said.

Commercial vehicle maker Asho.

Commercial vehicle maker Asho coach on this growing market. Leading Levland, part of the Hinduig group, the seckis Adant Teterprises Limited. is pianning to comoine the green enter-gry synergy with hydrogen manufac-turing. "These are initial plans but there is definitely an emerging supply synergy with group companies such as Ashok Leyland, Hindula Agro, steel manufacturing and even fuel blending through our grompany Gulf Oil." Pandey said.

Pandey said.
But there are others that are looking to cash on this growing market. Leading the pack is Adam Enterprises Limited, which has launched a separate petrochemical company with the core focus on green fuels. Adam! Petrochemicals plans to offer a variety of green fuels and utilise its supply chains and RE units for production and transport.

The company has a four-pronged plan to manufacture Green Hydrogen.

The company has a tour-pronged plan to manufacture Green Hydrogen, Green Methanol, Green Ammonia and Green Fertiliser, said senior executives. For each fuel, the company plans to reach out to different sets of buyers. It

will also participate in Central govern-ment tenders for green hydrogen and fertilisers, said sources. Adami has partnered with French major TotalEnergies to create "the world's largest green hydrogen ecosys-tem". In this strategic alliance, TotalEnergies will acquire 25 per cent in Adami New Industries Ltd (ANIL). a from Adani Enterprises Ltd (ANIL).

TotalEnergies will acquire 25 per equi n Adani New Industries Ltd (ANIL) from Adani Enterprises Ltd (ANIL) is looking to invex close to \$50 billion over the next 10 years in green hydrogen and allied ecosystems.

Among the manufacturing majors, L&T last week commissioned a green hydrogen plant at its A M Naik Heavy Engineering Complex in Hazira, Guirart on August 20. Currently in the pilot stage, the hydrogen would be utilised in-house by blending with natural gas in the manufacturing process, a company said a company said it is planning units in Tamil Nadu, Gurugram-based ACME Group has said it is planning units in Tamil Nadu, Karnataka and Oman. The RE company is also looking for foreign equily partners and Over the state of the Tamil Nadu with the company is also looking for foreign equily partners. Over the state of the Tamil Nadu unit to be ready by 2024, "Sandeep Kashyan, chief Operating officer, ACME Group, said.

Another renewable energy major

Another renewable energy major

Group, sald.

Another renewable energy major ReNew Power has recently signed a pre-liminary agreement with the Egyptian government to invest \$\$8 billion to produce green hydrogen in the country.

Despite this bullishness, prices will be competitive only with an assured market. "Offhake would need government support. Blending targets, viability gap funding, and demand aggregation from lay sectors can help bring the price down." Pandey said.

The current cost of green hydrogen in the country is around \$\$5 per kg.

The Union ministry of new and renewable energy is drafting a standard bidding document (SBD) for awarding manufacturing tenders for green hydrogen. The ministry is considering 4,000 million tonne production annually, and is in discussions with the ministry of fertilisers for officials.

The SBD is part of the Green Hydrogen Policy announced by the Centre in February this year. It outlines the purchase obligation of green hydrogen for several industries and also offers several incentives like open access and walver on transmission charges. The ministry is lodge to offer several industries and also offers several industries fike open access and walver on transmission charges. The ministry is looking to offer demand aggregator tenders for procuring green hydrogen. Clearly, india inc

demand aggregator tenders for procur-ing green hydrogen. Clearly, India Inc is readying itself in anticipation of a well-defined policy.

# One Nation, One Fertiliser: Uniform or blurred branding?

The Union Ministry of Chemicals and Fertilisers on Wednesday issued an order directing all manufacturers to ued an orde directing all manufacturers to sell their products under a uniform brand name, "Bharar". What does the order entail for fertiliser companies and how does it differ from branding of products practised so far? Here are the answers:

## What is the order all about?

The government has rolled ou a concept of "One Nation One a concept of the water one fertiliser under which all fertiliser bags, irrespective of their contents or the company that manufactures them, will carry a uniform brand name called "Bharat". The brand name will be tagged with the name of the scheme under which the government grants subsidy to the fertiliser

suosicy to the fertilis manufacturers. Thus, a urea bag will bear the name Bharat Urea, orifitis a DAP (di-ammonium phos-phate) bagit will be known as Bharat known as Bharat DAP. So far, as with any other products, fertiliser companies market products using their own brands. Being a mass-market So far, as with any other products, fertiliser firms product category, fertilisers have

names like "Kisan", "Paras" that are also easily identifiable.

# Does it mean that companie won't be allowed to give any reference of theirs in the package? No, each fertiliser bag is allow-

ed to carry the manufacturer's name. But it will find mention



### What is the subsidy

The central government has always subsidised fertilisers to aways subsidize terthisers to ensure growers are not financially burdened. It has now named the subsidy scheme Pradhan Mantri Bhartiya Janurvarak Pariyojna (PMB.IP). The logo is also part of the One Nation One Enetiliors ensured.

# what is the logic behind the change? The government has not officially spelt out a rationale, but according to industry sources it was sought to bring about uniformity

with significant portion of the fertiliser costs. In some products, such as well as such as the such a

How have fertiliser companie reacted to the move? The big fertiliser players have not publicly responded to the government decision. government decision.
However, several company
officials, who spoke requesting
anonymity, say that this is a
retrograde step that will push
them to lose brand identity

y that if the brand nam jostled out, companies will become mere suppliers of products with little incentive

to innovate in a complex spac Brands act as a key differ-entiator between two similar products. Companies charge premium for their brands depending upon the quality, which is a factor, albeit miniwhich is a factor, alorer min-mal, in the fertiliser segment. Companies also carry out outreach activities such as field-level demonstrations and farmer engagements where their brands are prominently displayed. Such initiatives will now effectively cease.

"The policy would discourage private players from committing to new projects in the coming years.
With almost every aspect of
fertiliser manufacturing
regulated by the government,
the sector already has very few
printen players. Private the sector already has very few private players. Private participation will be impacted badly down the line," Kalyan Goswami, director general, Agro Chem Federation of India, told Business Standard.

The order will come into effect tarting on the occasion of Gandhi Jayanti that falls on October 2. Companies have

#BSMorningShow

# EIH Limited

A MEMBER OF THE OERFOI (ROUP)
Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata – 700 001
Telephone: 91-38-22486751
Investor Service Division: 7, Sham Nath Marg, Dehl-110064
Telephone: 91-11-2388 0506
Website: www.eihtd.com Email: isdho@goberoigroup.com
City: L55101WB1987-L0017981

### POSTAL BALLOT NOTICE

POSTAL BALLOT NOTICE
The Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108, 110 of the Companies Act, 2013 read the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof), the applicable provisions of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Repulations, 2015 and Secretarial Sandrards on General Meeting issued by the Institute of Company Secretarias of India read with the General Circular No. 142/202 ASSECTION (Circular No. 142/202) (Circular No. 142/20

Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with, As required under Regulation 4d of the Securities and Exchange Board of India (Listing, Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL) to provide remote e-voting facility to all the Members of the Company. The Company has appointed, Mr. Arun Kumar Gupta, Practicing Company Secretary, Ms. Arun Gupta & Associates as the Sortufizer for conducting the process remote e-voting, in a fair and transparent manner.

memers.
The Remote e-voting period will commence from 10.00 a.m. (IST) on Mondey, 29th August 2022 and will end at 5.00 p.m. (IST) on Wednesday, 29th September 2022. NSDL will disable the remote e-voting after 5.00 p.m., on 28th September 2022. The Members are, therefore, advised to exercise their vote well in advance.

are, therefore, advised to exercise their vote well in advance. Detailed procedure for remote e-voting is provided in the said Postal Ballot Notice. In case of any queriearissues, you may refer to Frequently Asked Questions ("FAQs") or can contact CDS. helpdask by sending a request at helpdask.evoting@cdslindia.com or contact at lot free no. 1800 22.55 33 or write an email to the Company on isdho@oberoigroup.com.

Company on subrogologoup.com. The result of the postal ballot vote / remote e-voting will be declared on Thursday, 29th September 2022 by 5:00 p.m. The result alongwith the Scrutnizer Report will be displayed on the Notice Board at the Registered office of the Company at 4 Mangoe Lane, Kolata-7000 or and will also be placed on the Company's website https://www.eihitd.com/investors/disclosure/and communicated to



Asian Paints Limited
CIN: L24220MH1945PLC004598
Regd. Office: 6A, Shantinagar,
antacruz (East), Murmbai - 400 055
Phone No.: (022) 6218 1000
Website: www.asianpaints.com
westor.relations@asianpaints.com Email: inve

### NOTICE

TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND
This Notice is hearby given to the shareholders of the Company pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the invested Countries and Production Fund Adhorth (Accounting, Audit, Transfer and Refund) Nuise, 2013 and subsequent amendments where the "LEFF Affaire" of Section 2014 of the Act and with but IEEE

Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments theretor ("IEPF Rules"). In terms of the provisions of Section 124(6) of the Act read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred by the Company has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for 7 (seven) consecutive years or more, inter alla, providing them the details of their underlanded dividend and laying them an opportunity to claim the said unclaimed dividend ratio light; them an opportunity to claim the said unclaimed dividend ratio lites to \$Friday, 11" November, 2022, to evoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority.

In terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing challes of the University of the Company (www.asiangalitat.com) for information and necessary action by the shareholder(e).

The Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

No Company will not transfer shares to the Demat Account of IEPF

shareholder(s). The Company will not transfer shares to the Demat Account of IEPI Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutor Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further not held in physical form, new share certificate(s) will be issued and subsequently furnishment to the domain at account of the bis issued and subsequently furnishment to the domain at account of the IEPF Rules without any further notice. Further, upon issue of such new share conficients(s), the original share certificate(s) which stand registered in your mannew tills determed cannot de any one-negotiable. It may be noted that no calm shall see agains the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. Upon Impression of the IEPF Rules (so in the equity shares slong with the sharesholder(s) can claim the equity shares along with the Order of the IEPF Rules (so in the IEPF Rules)) is not to the IEPF Rules (so in the IEPF Rules) in the IEPF Rules (so in the IEPF Rules) is not the IEPF Rules (so in the IEPF Rules) in the IEPF Rules (so in the IEPF Rules) is not replaced as a contract of the IEPF Rules (so in the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules (so interest the IEPF Rules) in the IEPF Rules

TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED

For ASIAN PAINTS LIMITED R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

Place : Mumbal Date : 25th August, 2022



O Infocus

Are hybrid cars a better solution for India than EVs?



Today's Special

Can China's real estate crisis crash the global economy?



Market Insight

What should investors RIL's 45th AGM?



**≝Business Standard** 

Mon - Fri | 8am









Visit mybs.in/MorningShow







# IN THE BOMBAY CITY CIVIL COURT, AT MUMBA

IN THE BUMBAY CLIT CHILL COURT, ALI MULMON ONDERS AND COURT ALI MULMON ONDERS AND COURT AND COUR

Brahma Kumari Marg, Colaba, Mumbai - 400 005 And also at 36/13, CPO's Quarters, Pilot Bunder, Near Afghan Church, Colaba, Mumbai

. s **Sharma Tours and Travels,** A Proprietary concern, through its Proprietor Mr. Nishai hok Sharma at 304 Dolly Chamabers, Brahma Kumari Marg, Colaba, Mumbai - 400 005

Mis Shama Tours and Travels, A Proprietary concern, through its Proprietar Mr. Nahmat Ashrois Shamara 2010 (Doly Chamabous, Entire Murmar Murmar Murmar Murmar March 2016). And at John Shamara 2010 (Doly Chamabous, Entire Murmar Murmar March 2016). Multimated the WHEREAS has been been rained plaintiff have been instituted a suit retailing to a commercial dispute against you and you are hereby summoned to fire a Written Research of the County of th

(b) For such cross was watered to the such control person, or by a pleadorf duly instructed, and able to grow and the property of the property

Sealer this 22day of August 2022

Sandhya Nanavare Advocate for the Plaintiff 306, Maitri Tower, Louiswadi, Jeejamata Nagar, Thane (W) – 400 604

PCS TECHNOLOGY LIMITED CIN: LT/4200MH1981PLC024279

Corp. off: 8th floor, Technocky, plot no. X-5/3, MIDC, Mahape,
Navi Mumbai-400710, Tel: 022.41296111, Fax: +91-22-22851499,
Regd. Off: 828/11, Solar Park; Shop no.6, Pune-Alandi Road,
Datfanagar, Dighi- Pune-411015, Web: www.postech.com
Email: Investmoriesenoces/flooristech.com

Distallary Cyth - Visc - Hollo, West, www.potech.com

NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MECTING, REMOTE E-VOTING

NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MECTING, REMOTE E-VOTING

NOTION IN MORNAMINA MAD BOOK CLOSINE.

NOTION IS horsely yown that or 41st Annual General Meeting ("41th AGM") of the
Company will be held on Wednessey 2, 14st September, 2022 at 12.30 p.m through

visco oxyline the control of the September 2022 at 12.30 p.m through

visco oxyline with the September 2021 at 12.80 p.m through

visco oxyline with the September 2021 at 12.80 p.m through

visco oxyline with the September 2022 at 12.80 p.m through

visco oxyline with the September 2022 at 12.80 p.m through

Circular No. 12002 oxided 69 45 2020. Circular No. 1270200 dated 15 40 2020 and

Circular No. 12002 oxided 55 65 2022 for simulation oxide 15 40 2020 and

Circular No. 12002 oxided 55 65 2022 for simulation oxide 15 62 2020.

COUNTY OXIDE TO COUNTY OXIDE ADD TO COUNTY OXIDE OXIDE COUNTY OXIDE OXID

AGM modes and Annual Report vil the sent to the Members for this AGM by electronic mental colly.

The Notice and Annual Report vil the sent to the Members of the AGM by electronic mental colly.

The Notice was a sent of the Agman and Teamers are negligented with the Depository Principlants (CPAT), in accordance with the MCA Circulars and SEE Regulations. For the Initial purpose of recoiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the ental addresses in one greater with CPAT company (FIAT members are the Initial purpose of recoiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the ental addresses are one Company's ental of on tree-stream (Agman) (FIAT members are was extended to the Post Company's (FIAT members are and Company's ental of the Agman and officesses are requested to in egister the Members and has not yet registered the Agman and officesses are requested to register the Members and the notice of the Agman and Agman and the Agman and the Agman and Agm

September, 2022 (20 bits ay inclusive) for the purpose of Irnnai Gereal meeting. Voting through Electronic means. The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-ording services provided by Certard Depository Services (Irida). Limited (CDSL). During the remote e-voting, members of the Company holding shares either in physical from a Certain of the Company holding shares either in physical from a control of the case of the control of the case of the control of the case of the Company holding shares either in physical form of Demotralization form, as on the cut-off date is. September 14, 2022 may established to change its absequently or cast the vide again. All the members are informed that:

1. The cut-off date for determining eligibility to vote by electronic mans is September 14, 2022.

- September 47, 2022. The remote e-voling shall commence on Sunday, 18th September, 2022 for 10.00 am. (157). The remote e-voling shall end on Tuesday, 20th September, 2022 by 05.00 p.m. (157). The remotes e-voling shall end on Tuesday, 20th September, 2022 by 05.00 p.m. (157). The members who have already cast their viole through remote e-voling may attend the meeting but shall NOT be ertitled to casts their viole again at the ArGM.

Interest production in the control of the control o

e-voting.

The members (including members who are holding shares in Demalerialized form as we as in physical form) who are already registered with COSI. For e-voting may use the existing user ID and password for casting a vote and the members (including member who are holding shares in Demalerialized from as well as in physical form) who are noting shares in Demalerialized from as well as in project form) who are noting shares in Demalerialized from as well as in project form) who are not registered with the CDSI. for e-voting may refer the procedure mentioned in the AGI Notice of the Company.

registered with the CDSL for e-voling may refer the procaduler mentioned in the AGM. Notice of the Company.

Procedure to Raise Questions / Seek Clarifications with Respect to Annual Report.

As the AGM is being conducied through VC / GAMM, members desiring any information relating to the annual accounts of the Company are requested to send an email to the Company at the company are requested to send an email to the Company at the company and the company an

eventeeming of tame for the AMM.

Members with both shares of the Company as on 14th September, 2022 being the cut of date for this purpose and have registered themselves as a speaker will be allowed to express their views 7 ask questions during the AGM and they may have to allow camera access during the AGM.

### Procedure for attending the AGM through VC / OAVM:

Procedure for attending the AGM through V.C JOANM: Whembers will be all to all dark PAGM through V.C JOANM or view the line webcast of AGM provided by CDSL at www.evoling.ndia.com by using their remote e-volving login credentials. Kindly note that, notice of the AGM is also accessible on www.evoling.ndia.com; her because the control of the accessible of the AGM is also accessible on www.evoling.ndia.com; her because the accessible of the accessible of the accessible of www.evoling.ndia.com; her because the accessible of the accessible of the accessible of www.evoling.ndia.com; her because the accessible of the accessible of www.evoling.ndia.com; her because the accessible of www.evoling.ndia.com; her be

Notice of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL
e-Voting System, you can write an ennal to helpdesk, eveling@cdslinda.com or contact at
1202-22056787 and C22-20568724/34.

All girleanness connected with the facility for voting by electronic means may be
addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Central Depository Services
(India), Limited, A. Willing, 25th Floor, Manthau Frutures, Madistal Mill Compounds,
I M. Joshi Ming, Lower Ferd (East), Mumbai - 400013 or send an email to
helpdesk evoling@costinda.com or call not 22-20568524/34.

By Order of the Board For PCS Technology Limited Mehul Monani Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: 25/08/2022

### NOTICE TATA ELXSI LIMITED d Office: ITPB Road, Whitefiled, Bengaluru, Karnataka - 560 048

NOTICE is hereby given that the certificate[s] of the said securities/applicant[s] hashave applied to the company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should bodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, das the company will proceed to issue duplicate certificate [s] without brither inimation.

Folio No.	No. of securities held	Security Certificate	Distinctive Nos.
EXA0005987	100	53849	11353211-11353310

Place : Mumbai Date : 26/08/2022

Name of Applicant : Ashish Anil Patel and Sarayu Anil Patel



## KILBURN ENGINEERING LTD.

### NOTICE OF AGM. BOOK CLOSURE & E-VOTING

- Amount General Meeting. The purchase relating to E-Meriog in terms of Relation of the Companies Allemangement Amountained Completion of Sending in terms of Relation Of the Companies Allemangement III. The dated completion of sending the Notices: Triumslay, 25th August, 2022 (10:00 a.m. (IST))

  II. The date and their of commonication of E-Meriog: Triumslay, 15th September, 2022 ft (10:00 a.m. (IST))

- tem at the ABM.

  Isolate address of the Company and the Agency where notice of the paper; www. Idbumenag.com CDS1: www.zdslindis.com text closels of the personal responsible to address the text closels of the personal responsible to address the personal responsible to the company of the company of the company of the company of Photon No. CDS1. Helpdess. eventing@cdslindis.com (033) 32



Notice is hereby given that M/s. Saldanha Realty and Infrastructure Pvt. Ltd., the owner of the land bearing C.T.S. Nos. 46/1 and 46/40 of village Mulgaon has come forward for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Bihanmumbai Municipal free of encumbrances to the Brihanmumbal Municipal Corporation (BMC), more particularly described in the schedule hereunder written which is affected by Existing Road as per sanctioned Development Plan 2034 of "K/East" Ward in lieu of grant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Right Certificates as per the provision of regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Granter Mumbris 1204. or Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license. trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are beach valied turns to make the carea forcum in uritine. nereby called upon to make the same known in writing hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001, within-15 (fiften) days from the date of publication hereof with documentary proof/evidence or Court Orders thereof for any such purported claim/objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the

# THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (TDR/WS/KE-0221)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing C.T.S. Nos. 46/1 and 46/40 of village Mulgaon in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 11184-60 sq. mtrs. or thereabouts, affected by Existing Road in sanctioned Development Plan 2034 of K/East Municipal Ward and bounded as follows:

On or towards the East by : Mahakali Caves Road C.T.S. No. 46/2 to 46/6, 46/11, 46/15, 46/18, 46/24 and 46/27 of village Mulgaon.

Gundavali and Mogra village boundary, C.T.S. Nos. 46, 46/8, 46/9, 46/12, 46/14, 46/17 of On or towards the West by :

village Mulgaon. On or towards the South by: C.T.S. Nos. 46/22 46/23, 46/31 and 46/41

of village Mulgaon On or towards the North by: C.T.S Nos. 46/38, 46/19 46/21 and 46/16 of

village Mulgaon and Mogra village boundary.

Dated this 25th day of August, 2022

(Smt. Komal Punjabi Advocate & Law Officer (I/c For Brihanmumbai Municipa PR0/1165/ADV/2022-23 /1165/ADV/2022-23 Corporation

Let's together and make Mumbai Malaria free NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

 (Multistate Scheduled Bank)
 Ite Office: New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, Mumbai – 400025. SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002.

EVILEDULE POSSESSION NOTICE (IMPORT RULES (II) EARTASSI ACEZODE
WHEREAS the undersigned doing in Authorised refiner of the New India Cocorrelate Bank Life of the India Cocorrelate Bank Life of Familia Reside
and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (Act 5 of 2012) and in
exercise of powers conferred under Section 13 (1/2) raid withuis 90 fthe Security
Interest (Enforcement) Familia (2012) (Act 5 of 2012) and in
exercise of powers conferred under Section 13 (1/2) raid withuis 90 fthe Security
Varia (Worlfaar to repay the amount mentioned in the Notice being Rs.26/7,856.00
(Rupees Twenty Six Lahl Seventy Nine Trousand Eight Hundred Fifty Six
Only) under Housing Lorn facility logether with future interest (8/9%) as and penal
mixtenet (8/2%) as and Ford and Familia (1/2) (Act 5 of 2012)
Mr.Yatin Krishmakant Worlfaar & Mrs. Devyani Yatin Worlfaar Sorrowers having
fillied to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Surelate
Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of
property/Assets describe Adressed with rules on 22.08.2022.
The Borrower/Surelate Mortgagors in extracted or the public in general that the undersigned has taken possession of
property/Assets described Artered with rules on 22.08.2022.
The Borrower/Surelate Mortgagors in particular and the public in general is hereby
cautioned not to deal with the property and supplied in the Carbon Strategy of New Most Co. 2002 and shure interest (8/9%) p.a. w.e.f.

13.04.2022, costs and chargest hereon.

Described in the Carbon Strategy of the Property of the Described Control Strategy of the Property of Strategy of S

Rs.26.79.856.00 with interest upto 12.04.2022 and future interest @9% p.a. w.e.f. 10.4.0022, costs incharges thereon.

Description of the Property
Flat No.B-303, 3rd Flore in B-Wing of the Building known as 'Sai Shrushi' constructed on a piece & parcel of land bearing Survey No.71/C shauled at Chikhale Talkiak Parelle, District Raigad - 41.02 discherassing 36.74 sp. mtrs carpet Area, in the name's of Mr. Yatin K Worlikar and Mrs. Devyani Yatin Worlikar.

sd-(Ashvin Upadhyay) Authorised Officer NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

# NOTICE TATA CHEMICALS LIMITED Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort - 400 001

NOTICE is hereby given that the certificate(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the company to issue duplicate certificate(s).

cate cermicate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Folio No.	No. of securities held	Security Certificate	Distinctive Nos.		
C1A0020387	3	00001839	104844616-0484618		
C1A0020387	6	00101215	15375703-15375708		
C1A0020387	3	B500149754	19554739-19554741		
C1A0020387	12	B600004771	49380151-49380162		
C1A0020387	50	B700412005	113275859-1325908		
C1A0020387	10	B700412006	113275909-13275918		
C1A0020387	10	B700412007	113275919-13275928		
C1A0020387	10	B700412008	113275929-13275938		
C1A0020387	10	B700412009	113275939-13275948		
C1A0020387	1	B700412010	113275949-13275949		
C1A0020387	1	B700412011	113275950- 13275950		
C1A0020387	1	B700412012	113275951- 13275951		
C1A0020387	6	C1000494917	44906901- 44906906		
C1A0020387	6	C200283578	27253263- 27253268		
C1A0020387	10	C300027736	74451305- 74451314		
C1A0020387	10	C300442813	94051305- 94051314		
C1A0020387	25	C300783416	91182323- 91182347		
C1A0020387	25	C300783417	91182348- 91182372		
C1A0020387	25	C300870662	110782323- 110782347		
C1A0020387	25	C3000870663	110782348- 107823372		
TOTAL	249				

90 asianpaints Asian Paints Limited
CIN: L24220MH1945PLC004598
Regd. Office: 6A, Shantinagar,
Santacruz (East), Mumbai: -400 055
Phone No: (022) 6218 1000
Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com

Name of Applicant : Sarayu Anil Patel

## NOTICE

TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND
This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Guedanien and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments where the CHEFF House's)

Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments in therefore (TEFF Rules) and Section 124(6) of the Act read with the IEFP Rules, the shares in respect of which dividend has not been paid or foliate, the shares in respect of which dividend has not been paid or produced the shares of the bythe Commany to the Investor Education and Protection Fund (TEFF). The Commany has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for 7 (seven) consecutive years or more, inter-disk, providing Inter the details of their unclaimed dividend and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by Fridary, 11 November, 2022, to avoid transfer drinks thates but be Demat Account of the IEFF Authority, the namely of the shareholders) and their Friesh No. (JP ID Claimst ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of the IEFF Authority is available on the website of the Company (www.satanpatists.com) for information and necessary action by the shareholder(s).

shareholder(s). The Company will not transfer shares to the Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutor youthority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

in case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by Friddy, 11" November, 2022, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure sigulated under the IEPF Rules. In this connection, please note that.

per the procedure sipulated under the IEPF Rules. In this connection, please note that .

For equity shares held in electronic mode, the shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority in transferred to the Demat Account of the IEPF Authority any further notice.

In For equity shares held in physical form, new share conflictately will be issued and subsequently transferred to the demat account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further notice. Further, upon issue of such registered in your transferred to the demat account of the IEPF Authority, the IEPF Authority is accordance start shared to the Company in respect of unclaimed dividence(s) and share transferred to IEPF Pursuant to the IEPF Authority, the shareholder(s) can claim the equity shares along with the dividence(s) from the IEPF Authority, by making an online application in (forww.lepf.gov.jn) along with 6e specified by the Authority from time to time in consultation with the Central Government after obtaining the letter of entitlement from the Company in terms of the IEPF Rules. In case of any queries, please confact our Register's and Transfer Agent TSR CONSULTATS PRAVIAE LIMITED

Place: Mumbai Date: 25<sup>th</sup> August, 2022

In case of any queries, please contact our Registrar at TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED (Unit: Asian Paints Limited) C-101,1°Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Viktmoli (Wess), Mumbai -400 083. Tal No. -191 810811 3484 Fax: +91 22 6656 8494
Toll Free number: 1800 2100 124
Email: csg-unit@tcplindia.co.in
Website: www.tcplindia.co.in

FORM NO. 14
[See Regulation 33(2)]
DEBTS RECOVERY TRIBUNAL-I
Government of India,
Ministry of Finance, Department
of Financial Services

CD No.1
Jimiben Mukeshkumar Thakkar
At: Vayor, Tal. Abdasa, Disk.
Kictlinh, Abdasa, Kuchin- 370655,
Kictlinh, Abdasa, Kuchin- 370655,
Bhadresh Trading Corporation
Limited
A Company incorporated under
the Companies Act, 1956 and
Local Control Company incorporated under
the Companies Act, 1956 and
A Company incorporated under
the Companies Act, 1956 and
A Company incorporated under
the Companies Act, 1956
AND ALSO AT. 10-1104, TownAND ALSO AT. 10-1104, TownAND ALSO AT. 10-1104, TownLower Parel (West), Mumbal400013,
CD No.3
Bhadresh Vasantral Mehta
402, Manju Veena 2/A, Narayan
402, Manju Veena 2/A, Narayan
MSEA Road, Mumbal40006
In view of the Recovery Certificate
issued in T.A./O.A.M.A.Misc.I.A.
Exe., Petul No. 033/2017 passed
DTI-1, Ahmedabad an amount Rs.
6, 6, 9, 819.00 (Rupees Strty Lacs
Fifty Nine Thousand Eight
Fifty Nine Thousand Eight
Fifty Nine Thousand Eight
Spannies All Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All
Spannies All

You are hereby called upon to deposit the above/below sum within 15 days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made as perrules.

In additions to the sum aforesaid you will be liable to pay:

(a) Such interest & Cost as is payable in terms of Recovery Certificate.

Certificate
(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and other process that may be taken for recovering the amount due.

2nd Floor, Bhikhubhai Chambers 18, Gandhikunj Society, Nr. Kochrab Ashram, Ellisbridge, Ahmedabad- 380 006

Kochrab Ashrami. Ellisörige.
Ahmedialand-390 D08
Ahmedialand-390 D08
Ahmedialand-390 D08
Ahmedialand-390 D08
Ahmedialand-390 D08
Ahmedialand-390 Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-390
Ahmedialand-3

...Certificate I

Certificate.
(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and other process that may be taken for recovering the amount due.

Given under my hand and the seal of the Tribunal, this 27th day of April, 2022. lext Date : 08.09.2022 (Atul Kumar Tripathi) Recovery Officer-I DRT-I. Ahmedabad

# Public Notice

"NATHAN PROPERTIES PVT. LTD." proposed Amendment /Expansion in Environmen Government of India http://environmentclearance.nic.in

# Ho Recovery Office : Machukar Bhavan. Recovery Oppartment, 3" Floor, Wagle Estate Road No. 16, Thane (West) -400604. TJSB SAHAKARI BANK LTD, MAINSTATE BANK LTD, SCHALLE BANK

TJSB Sahakari Bank Ltd. has initiated recovery action again faulted borrower through the Authorized Officer of the Bank, ago curtifisation. A Reconstruction of Financial Assets and Enforcer terest Act, 2002 as amended by the Enforcement of Security Inter-Debts Laws (Amendment Act) Act, 2012 (1 of 2013) Dated 031 dots there under has issued Demand Notice on 27/01/2021, under

the said Act, to Mr. Angad Kashinshi Mhaskar.

The Bornowe's Mortgap the earl regional bearours! of Rs. 59.40,002.00 (Rupe Filly Nine Labiha Forty Thougand Three Orby) as or 31,122.000 with utther interese of the Bornows of Nine Bornows (Archive Interest Interest

d "Whateve s...

In respect of time available, to redeem the Beau...

In respect of time available, to redeem the Beau...

In respect of time available, to redeem the Beau...

In respect of time available, to redeem the Beau...

In respect of time available, to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect of time available to redeem the Beau...

In respect to redeem the Beau...

In respe t village Majiwade, Taluka & District Traine. (HO Recovery, Loan A/c No. – SSR/ 200931, SSR/200932 & PSLNR/786) Reserve price: Rs. 68,59,000.00

Thane (West) - 400 604.

Date and time of inspection of property 17/09/2022, betw Date and Time of Auction 28/09/2022 at 11:

Terms & conditions:

1. The offers to be submitted in a sesiled envelope super scribed, "Offer for purchase of immovable property of Mr. Angest Kashinshi Maskar (Mortgagor/Borrower)" and brings with the said offer sesied on own envelope at the above mentioned vanue on or before 2016/2022 before 50 Mr. My the property before 3016/2022 before 50 Mr. My the property before 5016/2022 before 500 Mr. My the property before 5016/2022 before 5016/2022

3. The undersigned reserves his right to accept or reject any ofter and modified to cancel and reportages the Authority informs to the Borneser Muriagoporis, and/or legal heirs, Legal reports of the property of the Authority of their respective bornesery). Mortgappfoly lateral deceased to absorbed, as the case may be, to pay series due within 30 days to not the cate of the notice, otherwise Authorities of direct sendal proposed to sell the secural asset methods and proposed to sell the secural asset methods the secural case methods and proposed to sell the secural asset methods and proposed to sell the secural asset methods and proposed to sell the secural asset methods, all others, extending not respect of the seal opposity of to any put threetly my ord sell, altimated, extending, mortgage, let sub-let lesses lies, charge, maniferance, liesnes, gift, inheritance, share, possession, assessment or humanitaria of white the proposition of the

loan accounts.

Sd.

(AUTHORISED OFFICER)
Under SARFAESI Act, 2002
Place : Thane.

For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd.

een 11:00 A.M. to 02:00 P.M.

FORM NO. 14
[See Regulation 33(2)]
DEBTS RECOVERY TRIBUNAL-I
Government of India,
Ministry of Finance, Department
of Financial Services

Ministry of Finance, Department of Financial Services 2nd Fisor, Brikfutbal Chembers, 2nd Fisor, Brikfutbal Chembers, 2nd Fisor, Brikfutbal Chembers, 2nd Fisor, Brikfutbal Chembers, 2nd Fisor, Britan Elistridge, 2nd Fisor, 2nd Fiso

DEMAND NOTICE
To,
CD No. 1 Jayesh Hemraj
Ganatra, 60-2, Kandho Falo,
Gadhashisha-2, Tal. Mandvi,
Dist. Kutchh, Gadshisa - Kutchh
370445.

CD No. 2 Bhadresh Trading Corporation Limited

CD No. 2 Bhadresh Trading Corporation Limited
A Company incorporated under the Companies Act, 1956 and Lead Companies Park, Lower Parel (Versh Mumbar 400 this Amayon Dabbdar Road, Opp. NAFEA NGEA Road, In view of the Rocovery Certificate Issued in O.A. M. A./Misc. I. A. Exc. Pet M. No. 6402017 passed in DR.14, Ahmedabad an amount Raso, 21,782.004 (Rupees Stut) Lacs Twenty One Thousand conflicted amounts is due against you.

only)(decreetal amount is due againstyou. You are hereby called upon to deposit the above/below sum within 15 days of the receipt of the notice, falling which the receipts hall be made as per rules. In additions to the sum aforesaid you will be liable to pay:

(a) Such interest & Cost as is payable in terms of Recovery Certificate.

Next Date : 08.09.2022

Clearance of Residential cum Commercial Project "SRISHTI HARMONY" at Land bearing S. No. S. No. 191/A/A Tungwa, Saki Vihar Road, Kurla West, Mumbai was accorded the Environmental Clearance from the Environment and Climate Change Department, Government of Maharashtra. The copy of the Environmental clearance letter is available on the web site of Ministry of Environment Forest and Climate Change,

# **PUBLIC AUCTION**

# The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

Public Notice

Notice is hereby given that I am investigating title of the following Property owned by Mr. Hiren Bharat Thakkar more particularly described in the

owned by Mr. Iriteri custat: I INDAM.
Schedule hereund any daim against the said Property by way of sale, 
Any person having any daim against the said Property by way of sale, 
exchange, mortigage, gift, trust, charges, maintenance, inheritance, 
possession, lease, lier or otherwise is hareby requested to make the same 
have been been been been been been proposed to make the same 
that days from this notice hereof failing which the claim of such persons will be 
deemed to have been waived abandoned or given up and the same shall not

we untertained thereafter

Schedule of the Property

Flat no. 1401, admeasuring about 940 s. ft. Carpet area (as per RERA)on 14th Floor of the building known as "Harsh Bakul" situated at Plot no. 211, CKS. No. 1921/0, Matunga Division, Deodher Road, Matunga East, Mumbal-400019 (Property)

Adv. Alisha Parekh 519, Kaveri Neeta CHSL, Flat no.C2, 3rd Floor, H.R. Mahajani Marg, Matunga(E), Mumbai-400019 E: parekh.alisha@gmail.com #9820164291

(रेन्युलेशन ३७(१) पडा) सर्व परवानगी मोड द्वारे

प्रति, प्रश्न-१) संबर मादील आणि अन्य पर्राप्त -१) संबर मादील आणि अन्य पर्राप्त अ. २०१, २० पन्यला, माझली दानं सेक्टर झ. १०, खांदा चर्तेलरी, पत्रवेल, नवी पूंचर्य ४९०-६ आणि प्लंट झ. २०१, देवटर झ. १०, झी महत्तवची अमादिन्दै प्लॉट झ. १८४/१८५, जु पत्रवेल, नवी पूंचर्य

आपा चलते हैं, कैंग्रे, श्रावर के. रहे, वा वाताला आरावर लगात के. (८/) (८), जु चवल, ज्या पुन (१९९१) के. स्वरूप ने पंत प्राप्त के स्वरूप ने स्वर

के प्राचानके प्रमाण करिएरोच्चा पहण/वस केताना प्रित्वकार्यका प्रावश्यक्त कर करिएरोच हैं भी हु, ११.२० में हुए ११.२०

कार्यक्रम, प्रेराविक्त क्ष. १८-१०३६९४०, श्रीण – कार्याव्यक्रिकार/विकार/वार्ट्याट्ट तार्याक्रम कर्याव्यक्त व्यवकार विकार है। प्रशास कर प्रतिकार क्षेत्र कर प्रतिकार क्षेत्र कर विकार कर

पर्यु , उद्योगनीत कोण्याची हु ती, जीरीमार्ग किंग अर्थमां की निम्मान्त्रिया ता उत्यो रेणाव कार्योग ।

- विश्वास प्रति निम्मान्त्रिया ता निम्मान्त्रिया ते । उत्योग किंग निम्मान्त्रिया ता उत्या रेणाव ।

- विश्वास प्रति निम्मान्त्रिया ता निम्मान्त्रिया ते । उत्योग ता निम्मान्त्रिया ता निम्मान्त्रिया ता ।

- अर्था में कीरियाला कीरियाला कीरियाली कीरियाली कीरियाला की

अ. क्र.	मिळकतीचे तपशील	इअर रक्तम (रु.)	राखीव किंगत (रु.)	बोली वाढीची रक्कम च्या पटीत (ह.)
₹.	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, खेत्र ८४० चौ.फू. हर्बन्स अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर १, गाव क्रियवने (जीईएस), नेरूळ, नवी मुंबई– ४००७०६, रालक्सा आणि जिल्हा ठाणे	498000/ <u>-</u>	4980000/-	₹4,000/-

त्या कर कि स्वार का स्वार का स्वार का स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वार का स्वर का स्वार का स्वार का स्वार का स्वर का स

िलिसार है. अहें, अपार की अब अपार मुख्या मुख्या अपार अपार किया है। अहें, अहें अपार वहीं, अपार वहीं अपार वहीं, अपार वहीं अपार वहीं, अपार वहीं अपार वहीं, अपार वहीं अपार

	इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) राखीव किंमत आणि बोली वादीची रक्कम खालीलप्रमाणे आहे :					
संच क्र.	विकावपाणा मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा तिच्या हिरश्यावर आकारलेला महसुल	मिळकत ज्यास बांधील असेल अज्ञा कोणत्याही भारांचे तपशील	मिळकतीवर केलेले कोणतेड्डी दावे आणि त्यांचे स्वरुप व मूल्य याबाबतचे ज्ञात तपजील		
₹.	फ्तॅट क्र. १०१, १ ता मजता, क्षेत्र ८४० ची.फू. हर्वन्स अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर १, गाव शिराको (वीईएस), नेक्क, नवी मुंबई– ४००१७६ गालका आणि क्रिका राणे	ज्ञान गाही	ज्ञात नाही	ज्ञात नाही		

्टींप : मिळकतींच्या निर्धेकपाची तारीक २२.०९.२०२२ रोजी स. ११.०० ते सं. ४.०० दरस्यान बोली प्राप्त करणवाची अंतिन तारीक २६.०९.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. कितीच तारखेस म्हणकेन २८.०९.२०२२ रोजीत एकूण पळवाळी ३.५३.८८,१३.२२९.८५/

,, – रोजी दिले. सही/– कर्ज वसुली न्यायाधिकरण, युंबई (डीआरटी)

90 asianpaints

एशियन पेंटस लिमिटेड एन: L24220MH1945PLC004598 नॉदणीकृत कार्यालय : ६ए, शांतिनगर सांवाकूझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५ दूरवनी क्र.: (०२२) ६२१८ १००० वेबसाईट: www.asianpaints.com

सूचना

इनव्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये समन्याय भागांचे स्थानांतरण

हेनलहरूटर (ए.ज्युक्सान डाइ प्राटक्शान छन्नस्थ्य सन्तन्याद माणि स्थानांतरण स्थान स्थान संदेश का वावलेया इन्केस्टर रुप्युक्तिन डाइ प्रियंत्रण में इंड प्रायंत्रण प्रायं करना १२५ सह वावलेया इन्केस्टर रुप्युक्तिन डाइ प्रियंत्रण में इस्तान सिंत्रण (स्वान्धिंत्र), साहित्र, ट्रान्यूनर उड फिराड़ २०१६ सानेवरणा प्राप्तान स्थान सेत्री ("आदर्शीमण नियमा") प्याप्तान्धान संत्रीय स्वान्धा करियाला प्राप्तान स्थान स्थान सेत्री स्थान सेत्रीय सामित्रण स्थान सेत्रीय स्थानीय स्वान्धा करियाला स्थान एक एक एक एक स्थान केत्रीय सामित्रण यात्राम सेत्रीया सामित्रण सामित्रण कर्मा एक एक एक एक स्थान स्थान स्थान सेत्रीय सामित्रण सामित्रण स्थान एक एक एक स्थान स्थान स्थान स्थान सेत्रीय सामित्रण सामित्रण स्थान स्थान एक एक एक स्थान स्थान

काणताहा स्थायकाणांवासत आन्या पाणसूतर आण द्वाचारत एवटा विष्णकात करणत्वदक्त प्रायबंद तिमिटेड (युनिटः एत्रियन पॅट्स किमिटेड सी-९०१, भवा मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पिबंग), मुंबई-४०० ०८३ टेलिनोना-१९१८० ८११ ८४७ फॅक्सः +९१ २२ ६६५६ ८४९४ टोल फ्री नं.: १८०० २१०० १२४ ई-मेल: csg-unit@tcplindia.co.in

वेबसाईट: www.tcplindia.co.in

एशियन पेंट्स लिमिटेड करीता

आर जे जयमुक्त्गन सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी ठिकाण : मुंबई दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२

## ORICON

■ ENTERPRISES LIV. सीआयएन — एल २८१००एमएब १६८/पीएलसी०१४१५६ नॉब. फार्पालय: १०७६, ऑ. ई. मोहेस गेड़, दळी, मुंबई-४०००१८. बयार्टट: www.oriconenterprises.com, ईमेल: share@ock-india.c गईट: www.oriconenterprises.com, इंमेल: share@ocl-india दूर. क्र.: ०२२-४३६६२२००, फॅक्स क्र.: ०२२-२४९६३०५५

एक्सचैन प्रचारेन वीपार्थ provinces and mile provinces and reverse on what the control of the co

जाहरा: ए) प्रत्यक्ष स्वस्थात क्षेत्रमं पारण करणारे आणि ज्यांची नावे रट सप्टेंबर, २०२२ रोजी सम्प्रत्यंच्या नोदरावीर आढळाणील वैंडिमीलिंद बी) इतेक्ट्रीकि स्वस्थात शेक्सर्प प्रापण करणारे आणि वे क्षिमीक्ररीवनी सादर केलेच्या नारिकालुंक्सर २० सप्टेंबर, २०२२ च्या कामाची वेळ संपतांना शेक्सर्पेच लामाची मालक आहेत ते वस्पायद

। समासद हेबी ने टिलेल्या निर्देशांनसार ज्यांनी त्यांचे बॅंक खाते तपशील अद्ययावत केले त्या सभासदांन बा न इंदिल्या निरक्षानुसार ज्याना त्याप बर्क खात तपत्राल अध्यावत कल त्या समास्त्रन केट्यूनिक माध्यानुन लाभांत्र अदन केला जाईल. बॅंक खाते तपत्रील उपलब्ध नसत्यवा समास्त्र स्पन्नीला इलेक्ट्र्रीनिक माध्यमातून कोणत्याही समास्त्रहला लामांत्र प्रदान करने कंपनीला शक्य गले नाही तर कंपनी टपालाने नींट्यीकृत पत्यावर अशा समास्त्रांना डिक्टीडंड वॉरंट/बेक/डिमांड

ड्राफ्ट पाठवेल. समासदांनी कृपया डिमटेरिअलाईण्ड स्वरुपात शेअर्स पारण केले असल्यास डिपॉझिटरीजकडे आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स पारण करत असल्यास बिगशेअर सर्लिसेस प्रायचेट लिपिटेड कडे आणि प्रत्यक्ष स्वयात देवार्थ पाएण करत असरपास विगरेकार विविद्ध प्राथकेट लिपिटेड कर्के 
(InvestorBibliahar sonline, com) ' गांतर्ठ-प्रतिक्षित्रोक्षायाक्रातिक एक परि व गां, 
कोलीज क्रांचा, के स्व कार्ड चरवार्थित, ऐक कार्डलें परे - सावाशिक का त्यात पिर सेकेन्द्रपा मार्टेक 
प्रत्यात्वक स्वरंगेत स्वातार्थित केन्द्रात किरते प्रत्याच्या क्रांतिक त्यांचे गुंप से का को त्यात्वक 
प्रत्यात्वक स्वरंगेत स्वातार्थित केन्द्रात किरते प्रयाच्या क्रांतिक त्यांचे गुंप से का को त्यात्वक 
अभिनेका, १९६६ सुत्रा ६ - एफिन, २००० प्याप्त्त सामावर्यच्या क्रांती प्रधानार कोणांच क्रम्ब 
कार्यात्रम क्रांत्रपा स्वत्यात्वक (अपने स्वत्याच्यात्वक स्वात्वक स्वात्वक ) 
कार्यात्रम क्रांत्रपा स्वत्यात्वक स्वत्यात्वक स्वात्वक 
क्रांत्रस्त कार्या (देवीयाय) आवश्यक अत्यो त्याचात्वक प्रत्याच्यात्वक स्वात्वक 
क्रांत्रस्त कार्या (देवीयाय) आवश्यक अत्यो त्याच्यात्वक स्वात्वक 
क्रांत्रस्त कार्या (देवीयाय) आवश्यक अत्याव्यक्ष स्वत्याच्यात्वक स्वात्वक 
क्रांत्रस्त स्वात्वच्या क्रित्य (अपने स्वत्याच्या क्रम्याव्यक्ष स्वत्याच्या क्रमाव्यक्ष 
क्रांत्रस्त स्वात्याच्या क्रमाव्यक्ष 
क्रांत्रस्त स्वात्वच्या क्रमाव्यक्ष 
स्वात्वच्या क्रमाव्यक्ष 
स्वात्वच्या क्रमाव्यक्ष 
स्वात्वक्ष स्वात्वच्या क्रमाव्यक्ष 
स्वात्वच्या स्वात्वच्या अपनेक्ष्य 
स्वात्वच्या स्वात्वच्या अस्ति 
स्वात्वच्या स्वात्वच्या अस्ति 
स्वात्वच्या स्वात्वच्या 
स्वात्वच्या स्वात्वच्या अस्ति 
स्वात्वच्या स्वात्वच्या 
स्वात्वच्या स्वात्वच्या अस्ति 
स्वात्वच्या स्वात्वच्या 
स्वात्वच्या स्वात्वच्या स्वात्वच्या 
स्वात्वच्या स्वात्वच्या

ओरिकॉन एंटरप्रायजेस लिमिटेड सार्ठ ठिकाण: मुंबई दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२

जाहीर सूचना

ॲड. पुनित कचालिया

१०७-बी, गायत्रीधाम, एमजी रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०००७७.

मुंबाई येथील नाम दिवाणी न्यावालयातील प्राथित वाद अ. ११७ घर १०११ (पेप.प्राथातवालील गोगीती जा गोगीत ५ दिवार २०(०-१)) पर धारा केशा : २३.१०.१०१ पर धारा केशा : २३.१०.१०१ वाद प्राथीतवा थोडा, कार्मिका विवोध कार्योत्स्य कार्यो अंत्र, २१२, ज्या कार्य ६ थ वाद प्रीक्र वाद्मिका जात्रे ५, पिप. १ अन्ये वाद्मिका विवाधी वाद्मिका वाद्मीका वा

त्रति, दे. एव. के. दुब्बा, प्रेरावदी करते, पुत्र कि प्रेराव्दर, ती. सकार स्वीर सालकेस, यह ११ स्त्रै, सावीर रिसारी, एक्टा १४-, पुरं एक प्रोत्र करते, प्रसाद, पुरंति-१८००० । प्रसाद प्रति होता है प्रसाद करते होता है प्रसाद करते होता है प्रसाद प्रति होता है प्रसाद करते होती है प्रसाद करते होता है प्रसाद प्रति होता है प्रसाद है प्यू है प्रसाद है प्यू है प्रसाद है प्यू है प्रसाद है प्यू है प्रसाद है प्रसाद है प्रसाद है प्रसाद है प्रसाद है प्रसाद है

विशेषणाव्या कर्मा व्याप्त व्याप्त विशेषणाव्या वार्योवस्य १ १० विश्वारं केटी सर्वश्यास्य प्रभावस्य प्रभावस्य प्रभावस्य प्रभावस्य प्रभावस्य व्याप्त विश्वारं व्याप्त विश्वारं विश्वारं व्याप्त विश्वारं वि

Lases

बादासात बरुशर घोती क. ३९, २ च मनला, उच्च न्यायासय विस्थित, सुंबई उच्च न्यायासय, फोर्ट, सुंबई- ४००००१. मोबा ८७९३८८३३२, स्मेल: advmchanshv@gmail.com



LIBORD FINANCE LIMITED

(CIN: L6990MH1984/LD077482)

Registerred Office:
Registerred O

LF N.520AFA X20ZIZZ pdf, website of the Stock Exchange Le SISE Limited at www.bearidina.com websited Central oppositely Services (pilot) imided (SSDL), Le with bearing the common of the Companies Art. 2013 (The Act) and other applicative provisions. If any the Register of Members & Sieve Transfel Sociolo of the Companie (Act 2012) to Tuesdey, September 20, 2022 (both Persistent of the Companies Act, 2013 (the Act) and other applicative provisions. If any the Register of Members & Sieve Transfel Sociolo of the Companies (Act 2012) to Tuesdey, September 20, 2022 (both Persister) the provision of Section 100 of the Act read with Rel 2021 (both Persister) (American Section 100 of the Act read with Rel 2021 (both Persister) (American Section 100 of the Act read with Rel 2021 (both Persister) (American) (Amer

Place : Mumbai Date : August 25, 2022

FEDERAL BANK

दि फेडरल बँक लि. वाजी जाखा, अप्सण अपार्टमेंट्स, सेक्टर १७, वाजी, नवी मुंबई-४००७०५ फोन : +११ ०१२-२७८०१९५५/११-०१२-९७८९७०९१, ईनेल : <u>bby/@federalbank.co.in</u>

जाहीर सूचना सोने लिलाव

सर्वसामारण जनता आणि विशेषतः खाँच एकांकां सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नार्ट्स खालमार्थास तारण योने दाणिज्यां ई-लिलाव डा हि फेटसल बैक स्थि. हो, १३ सन्टेंबर, २०२२ रोजीस आर्नेलाई मेंदिर http://gold.amln. गर्यंक सेका गाईड एक्युक करेदीदार्गानी युक्तील महिलीकरीता दिलाव पोर्टमचर वाँग आने कराने किंवा बैकेकडे २९१-२-२-१४.०२९४-४ मात्र सर्वार्क काणा

खाते नाव	खाते क्रमांक
मुंबई /बाशी	१३६९६१०००८२६३५
मुंबई /बाशी	१३६९६१०००८१८१९
मुंबई /बाशी	१३६९६१०००८०७२०
मुंबई /वाशी	१३६९६१०००८१०५८
मुंबई /बाशी	१३६९६१०००८२२०५
मुंबई /बाशी	१३६९६८०००६१२४
मुंबई /वाशी	१३६९६१०००८२५७७
मुंबई /बाशी	\$257500005706
मुंबई /वाशी	१३६९६१०००७५८४५
मुंबई /बाशी	१३६९६१०००७८५५९
मुंबई /वाशी	१३६९६४०००१६५५६
मुंबई /वाशी	१३६९६१०००७२६१०
मुंबई /बाशी	१३६९६१०००७२७२७
मुंबई /वाशी	१३६९६४०००१६५४९
ाः मुंबई /बाशी	प्राधिकृतः
: 75/06/7077	द फेडरल बैंक लि

# ई येथील नगर दिवाणी न्यायालयात सीपीसी वा आदेश ५ निषम २०(I-ए) पेपर प्रकासनाकरिता वाणिज्यिक वाद् झ. ३०८ सन २०२१

जनसः. केंबरा चैंक, बैंकिंग कंपनीय (ऑक्टिशियन ऑण्ड ट्रान्सफर ऑफ अंडटर्टिकंग) ऑक्ट, १९७० अंतर्गत स्थापित इस्टेंस निगम मंडळ, विचे मुख्यालय आहे मनियाल, बर्नाटक राज्य येथे आगि तिचे एक ग्राखा कार्यालय आहे. निया स्ट्रीट, मुंबर्ग- ४०००२२ थेथे.

विकल्प स. मारेक दुर्स क्षम ट्रॅनकम, प्रोप्तकटरी कन्मर्य, द्वाय तिचे प्रोप्तकर, बी. इवादिच गुरुवन यसान दिसारी, यहापा पाळ क. १३६, खोली क. २४२४, आंबेडकर हास्पिटल वसळ, दाखेर नगर ह पूर्ण), ग्रुप्त-प-४००५

पार्टीच पिक्रियों, प्रस्त पर १६, पुर पर कारणका, उपार्ट्य, ही, प्रस्ता के प्रस्त है,
है, स्था के प्रस्त के प्रस्त के प्रस्त है, प्रति की प्रोज्ञादर, ही, प्रस्ता करीं, सास्त्रेस, स्व ३१ स्ट है,
के सुर के प्रस्त के प्रस्त है, प्रस्त कर होण्या है, असार, शुन १८०००००,
क्षात्र मां प्रति है स्था है हिन्द पर होण्या है, असार, शुन १८००००,
क्षात्र मां प्रति है स्था है हिन्द पर होण्या है स्था है स्थ

सही/ प्राथिकृत अधिका

Bank of Baroda

वैक ऑफ़ वड़ीदा क्रीत रिक्त्वी शाखा : मेहे पॅच, तक मनना, डॉ. सुंदानाल बेहल मार्ग, बननाई स्टेट, सुंबई-४००००१. भोत: ०१२-४३६८३८०, १४६८६८०, विका: ०१२-४३६८३८०, १४वर: ambom@bankofbaroda.co.in

नारिकेट (स्त, २०२२ चा विषर (१) आपि ८() च्या राष्ट्री प्रवासको किन्द्रीतन्त्रीय अंक किन्द्रीतिक विकास के प्रवास अक्षितिकी है-निराय किन्द्री प्रयाद अक्षितिकी है-निराय किन्द्री प्रयाद अभि बोटार पंत प्रयाद के बेंब, प्रातीत नपूर अंग्य पता राष्ट्र/अपतिकती तार परवंकेद तथा/पता किन्द्रीत हैने आपि अक्षित किन्द्रीत किन्द्रित किन्द्रीत किन्द्रीत

अनु फ्र.	कर्जवार/संचालक आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	म्बायर शिक्कतीचे वर्णन सह ज्ञात पार काढ़ी असल्यास	एकूण धकवाकी	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ २. ई-लिलाव चालू वेळ आणि सवासी वेळ ३. बोली सादरीकरण्याची अंतिय तारिख आणि	(१) राखीव किंमत आणि (२) मालमनेची इअर रक्कम (३) बोली चादविज्याची रक्कम	१. इअर मरणा खाते इत. २. आयएकप्ससी कोड ३. बँक ऑफ वडोदा साखा	१. कञ्जाची कञ्जा (सांपार्स्विक/ प्रत्यक्ष) २. विळकतीच्या निरिक्षणाची तारिख
₹.	में. मेटायुक्त डिस्टिंस सिस्टिंस बुरेंद्र निवास, २० बुरेंद्र निवास, २० ब्युट्सार्स टेंग्ड, सिस्टेंस्स टेंग्ड, युक्त १) और सिप्ट दोशी बुरेंद्र निवास, २० ब्युट्सार्स टेंग्ड, बिस्टेंसार्स (भ).	प्राप्त करेतु , त्यापुत वाली निवार प्रत्य २,१६१ ते श्रीत क्र. ८८ ते ति १६ ते श्रीत वाला स्टच्य केली स्टेसिंग क्रमी कर्ता वि की १६ तुं वाला प्रतिकृति १८६ वेशाल १ त्यापि ११६६ वंताले वी- दुवा प्राप्त विशेष १८६ ते श्रीत क्रमा इंटिइस्त क्रेटर वर्षीत व्यव आर्थि १६८ ८१ ते प्राप्त प्राप्त क्रमा इंटिइस्त क्रेटर वर्षीत क्रित क्रारी क्रमी हुम्मा १९६ व्यवश्रीत क्रमा १९६ व्यवश्रीत ६८ १८९ ते थी ते. प्राप्त वेशाले व्यवश्रीत क्रमा १९६ व्यवश्रीत व्यवश्रीत क्रमा १९६ व्यवश्रीत व	३१.०५.२०१७ रोजी रहण २२,८३४८,३५.०५.५ देख्के ग्रवेच युवेल व्याज/त्यावरील कर्ना, कभी वसुली अचवावत	रू. १५,०६,२०२२ २. १३०० सा. १५०० वा. १. २८,०७,२०२२ आणि १७,०० वा.	र) इ. ०७.१२ स्तव २) इ. ०.७१ स्तव ३) इ. ०.५० स्तव	रू. • २८२२ र २००० १२३१ मार्चारती-औरएससीओ रस (पाचवा वर्ष सूच) ३. बँसाई बस्टेट	१, সবেজ २. ০৭, ০१, ২০২২ ২, ০২, ০০ আ. ব ০৭, ০০ আ.

oran and the state of the stat

संजय जैन कंपनी सेक्रेटरी

## In Short मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आज ट्रॅफिक ब्लॉक

। मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्वुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने प्रवासादरम्यान ओव्हर हेड गॅन्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने २६ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या कारणामुळे दुपारी १२ ते २ दरम्यान वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, सोमाटणे फाटा ते द्वतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.गॅण्ट्री करण्यात येणार आहे. (उंच कमान) उभारण्याच्य कालावधीत द्वुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करा. याबरोबरच वाहनचालकांना मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या दरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ यावर संपर्कसाधण्या आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

### कोनगाव परिसरात २० लाखांची वीजचोरी

 कल्याण : महावितरणच्या
 टिटवाळा उपविभागातील कोनगाव . परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३७ जणांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २० लाख २८ हजार रुपये किमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यास महावितरणच्या पथकाला यश आले वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव व पिंपळास येथील ३७ , नणांविरोधात भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.महावितरणने २७ वीजचोरांची यादी प्रसिद्ध केली असून, या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केवलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले आहे. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता अभिषेक द्विवेदी व त्यांच्या समूहाने ही कारवाई केली आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात शिक्षा व दंडाची तरतूद असून, कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

## शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लॉवणार

। मृंबई : विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे याँचे तैलचित्र लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पुढील तीन महिन्यांत हे तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहल

फितूर झाल्याची माहिती राज्य

सरकारच्या वतीने मुंबई सत्र

न्यायालयातील विशेष एनआयए

न्यायालयाला देण्यात आली.

# धारावी पुनर्विकासासाठी रेल्वे भूखंड हस्तांतरण लवकरच

कल्पासाठी आवश्यक असणारी रेल्वेची जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याबरोबर निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील केंद्र सरकारकडे चर्चेचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत ३० ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या बैठकीत रेल्वे अखत्यारीत भूखंडासाठी पुन्हा एकदा विनंती

मागील अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास कल्प रेल्वे भूखंड हस्तांतरीत न केल्याने रखडला होता. आता मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे पुन्हा ट्रॅंकवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ आठवङ्यांपर्वीच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगर प्रदेश विकास पाधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्याधिकारी एस.व्ही.आर.

श्रीनिवासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत धारावी प्रकल्प मार्गी लागावा. यासाठीचा आढावा घेण्यात

धारावीतील जनतेचे जीवनमान



उंचावण्यासाठी राज्य सरकारने २००४ मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा अध्यादेश शासन निर्णय काढला. तेव्हापासून धारावी प्रकल्पाकरिता अनेकदा जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या परंतु त्या पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. आजमितीस १८ वर्षांहन आहे. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सेकलिंक कंपनीला ७ फेब्रुवारी २०१९ रोजी यशस्वी निविदाकाराला देकारपत्र मिळणे आवश्यक होते. मात्र, यशस्वी निविदाकाराला देकारपत्र देण्याऐवर्ज पन्हा नव्याने निविदा काढण्याचा र्णय महाधिवक्त्यांनी घेतला.

या पकल्पासाठी धारावी अधिसूचित क्षेत्राशेजारील रेल्वेची

धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास वेळेत करता यावा याँसाती ५ करण्यात आला होता मात्र त्यापैकी सेक्टर ५ चे म्हणजेच ६२ हेक्टरचे काम २०१५ मध्ये देणत आले. त्यापैकी १८ मजल्याच्या एका इमारतीचे काम पूर्ण करून ३५८ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले उर्वरित इमारतींच्या पात्रता छाननीनंतर इमारतींचे काम

९० पैकी ४५ एकर जमीन राज्य एका महिन्यात राज्य सरकारला सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून अधिग्रहित केली आहे, या जमिनीची केली आहे. त्यानंतरही केंद्र सरकारने नव्हती. यामुळे निविदा काढण्यात

भेट घेऊन ४५ एकर जमीन राज्य

ग्यासाठी धारावी पुनर्विकासाला

कोटी रुपयांची गुंतवणूक म्हाडाने काऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अपर्णावस्थेतील घरांसाढी २००

राज्य शासनाने पुन्हा एकदा एकत्रित पुनर्विकासाचे गाजर दाखवल्याने म्हाडाला पकल्पातन केली असून, ती रक्क्म परत

पत्र लिहिण्यात आल्याचे म्हाडा

# रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सरकारला हस्तांतरित करण्याची मागणी केली, यावर रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण करण्यात येणार होते. मात्र,

प्रश्नी खासदार राहुल शेवाळे यांनी

जमीन हस्तांतरित केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. ही जमीन धारावी पुनर्विकासाला मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया नव्याने पार पडणार असन जवळपास ३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च अपेक्षित आहे.

कालिना कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांना

घरे खाली करण्याशिवाय पर्यायच

उरला नाही उच्च न्यायालयात

धाव घेतलेल्या कर्मचाऱ्यांना

अंग्रतः दिलासा दिला आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता।

यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची

याचिका फेटाळून लावली. मात्र, आगामी गणेशोत्सवाच्या

पार्श्वभूमीवर तूर्तास एअर इंडियाच्या

कर्मचाऱ्यांना घराबाहेर काढू नका, त्यांच्याविरोधात २४ सप्टेंबरपर्यंत

कोणतीही कारवाई करू नका, असे आदेश खंडपीठाने केंद्र सरकार

एअर इंडियाने आपल्या

कालिना कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांना

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मे

महिन्यात सुमारे १६०० कर्मचाऱ्यांना

तसेच एअर इंडियाला दिले.

# खर्डीनजीक एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड । दोन तास रेल्वे सेवा ठप्प । चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल

। खर्डी : कसारा-कल्याण मार्गावरील खर्डी रेल्वे स्थानकाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे गुरुवारी सकाळी ६ च्या समारास इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे कसाराहून कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूक २ तास २० मिनिटे ठप्प होती.

सकाळी खर्डी रेल्वे नकाजवळ दुरांतो एक्स्प्रेस खर्डी रेल्वे स्थानकात आल्यावर

### प्रवाशांमध्ये संभ्रम

कसारा–कल्याण मार्गावरील खर्डीजवल इंजिन बंद असल्याने रेल्वे सेवा बंद होऊनही रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या टिवटरसह अन्य साईटवर याबाबत काहीच महिती प्रवाशांना देपरात आली नाही . उलट मध्य रेल्वेची सर्व रेल्वे सेवा सरलीत असल्याचे सांगण्यात येत होते . त्यामळे प्रवाशांमध्ये संभ्रम

चानक इंजिनामधील पाइप लिव होऊन ताँत्रिक बिघाड झाला. गाडी जागीच थांबून राहिली. कसाऱ्याहून रेल्वे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी व

मेल एक्स्प्रेसमध्ये असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिन दुरुस्तीसाठी प्रयत्न केले; परंतु वीड तासानंतर कसाराहून दुसरे इंजिन मागवण्यात आले. सकाळी ८.१६ ला दरांतो एक्स्प्रेसला दुसरे इंजिन लावून कल्याणकडे रवाना करण्यात आली सकाळी ६ ते ८.२० अशी तब्ब्ल र

### तास २० मिनिटे कसारा-कल्याण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांच्या त्रासात भर

दोन तास वाहतक विस्कळीत जाणारे चाकरमानी रेल्वे स्थानकावरच ताटकळत राहिले. आसपासच्या गाव-पाड्यातून खर्डी, शहापूर, वासिंद, कल्याणकडे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे बेहाल झाले. परीक्षा सुरू असल्याने ते रडकंडीला आले होते. दरांतोच्या इंजिनात बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. सकाळी .५७, ७.२२ ची कसारा-मुंबई लोकल कसारा रेल्वे स्थानकात रद्द क्रण्यात् आली. बंद पडलेल्य दरांतो एक्स्प्रेसच्या मागे मालगाडी व कल उभी होती, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, राज्यराणी, एक्स्प्रेस कसार रेल्वे स्टेशनवर थांबल्या होत्या. दरम्यान, विस्कळीत रेल्वे सेवेमळे मेल, एक्स्प्रेससह लोकल प्रवाशांचे

# नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीचा नियम शिथिल केला आहे काय?

**। मुंबई** : नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतलाच्या परिसरातील इमारतींच्या उंचीचा नियम शिथिल करण्यात आला आहे का? अशी विचारणा न्यायालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला केली. या परिसरातील इमारतींना उंचीची मर्यादा न पाळताच परवानग्या ल्याच्या याचिकाकत्याँच्य आरोपाची मख्य न्यायमर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत ही विचारणा केली. तसेच नवी मुंबई विमानतळ परिसरातील किती इमारतींना निश्चित उंचीपेक्षा जास्तची परवानगी देण्यात आली आहे? परवानगीसाठीचे किती अर्ज पलंबित आहेत?

### उच्च न्यायालयाची भारतीय विमानतळ प्राधिकरणाला विचारणा

हे सोप्रवारपर्यंत स्पष्ट करपराचे आदेशही भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिले.मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उंचीची मर्यादा न पाळताच अनेक विकासकांनी टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. या इमारतींमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत ॲड. यशवंत शेणॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचि दाखल केली आहे.या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी डाली. यावेळी याचिकाकर्ते ॲड.

यशवंत शेणॉय यांनी मुंबई विमानतळ परिस्पात उंचीच्या नियमांचे उल्लंघन करून इमारती उभ्या राहिल्या आहेत येथील स्थिती आता सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे. मात्र प्रस्तावित नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीही हे सरू आहे. या विमानतळाच्या २० किमीच्या परिसरात नियमांचे उल्लंघन करून उंच इमारतींना परवानग्या देण्यात आल्याने त्या उभ्या आहेत, असा आरोप केला. या परिसरात उध्या राहणाऱ्या हुन वाढवून १६० मीटरपर्यंत आधार मानणारे परिपत्रक प्रसिद्ध न्यायालयाच्या निदर्शनास

## एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अंशतः दिलासा ॥ **मुंबई** : एअर इंडियाने आपल्या २४ सप्टेंबरपर्यंत कारवाई करून नका – उच्च न्यायालय

बजावल्या बजावल्या. या नोटिसीत वरे खाली करण्यासाठी महिन्याची डोडलाईन देताना त्यानंतर



१५ लाख रुपये भाड्यासहित दंड म्हणून आकारण्याची येईल, अशी तंबी देण्यात आली होती. या नोटिसाँविरुद्ध एअर इंडियाच्य तीन कर्मचारी युनियन्सनी मुंबई उच्च न्यायालयात घाव घेत आव्हान याचिका दाखल केली आहे

मागील सुनावणीच्या वेळी मख्य न्यायमर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने नोटिसीविरोधात औद्योगिक कामगार लवादाकडे दाद मागण्याचे तसेच या वादावर तोद्धगा काढण्याचा सल्ला दिला. याला याचिकाकत्याँनी संमती दर्शवली.

परंतु तडजोड होईपर्यंत एअर इंडिया जबरदस्तीने कर्मचाऱ्यांवर कारवार्ड करणार नाही, १५ लाख रुपयांचा दंड किंवा भाड्याच्या दुप्पट रक्कम आकारणार नाही अथवा या प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करणार नाही, अशी हमी एअर इँडियाने द्यावी, अशी मागणी केली. मात्र, कंपनी आणि केंद्र सरकारने अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा स्पष्ट केले. याची दखल घेत न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय गरुवारी जाहीर केला.

खंडपीठाने कर्मचाऱ्यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, मुंबईतील गणेशोत्सवच्या पार्श्वभमीवर कर्मचाऱ्यांवर घरे रिकामी करण्याची सक्ती केंद्र सरकार तसेच एअर इंडिया प्रशासनाने २४ सप्टेंबरपर्यंत करू नये. ही मुदत संपल्यानंतर प्रशासन पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट कायद्यानुसार कारवाई करू शकते असे स्पष्ट केले. दरम्यान, कर्मचारी औद्योगिक कामगार लवादाकडे दार माग् शकतात, असे खंडपीठाने

# आणून दिले. W NOVITA डोकेदुखी कंबरदुखी सांधेदुखी मुडपा/सूज \$32£ पेन रिलीफ<sup>®</sup> (वेदना निवारक) टॅब्लेट मर्व वेदना मंपविने फास्टेक फास्टेक फास्टेक फास्टेक फास्टेक बेल व डॉट बेल ऑबों वेस ऑबों कॅस्सूल ऑबों मास्ट स्त्रे व रोल ऑन

# <u>मालेगाव स्फोट प्रकरणातील साक्षीदार फितूर होण्याचे सत्र सुरूच</u>

फितूर झालेल्या साक्षीदारांची संख्या २५ टप्रकरणी सरू असलेल्या खटल्यादरम्यान साक्षीदार फितूर झालेल्या साक्षीदारांची संख्या आता होण्याचे सत्र सुरू असून गुरुवारी आणखी एक साक्षीदार २५ वर पोहोचली आहे.

२९ सप्टें बर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले पाण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या

जामिनावर बाहेर आहेत हा खटला मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश प्रशांत आर

आहे. गुरुवारी सनावणीच्या वेळी . जबाब बदलताना आरोपींना ओळखण्यास असमर्थता दर्शवली त्यानंतर साक्षीदार फितूर झाल्याचे सरकारी विकलांकडन सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील फितूर साक्षीदारांची संख्या आता

## पत्राचाळीचे म्हाडा अखत्यारितील पुनर्वसन लागणार मार्गी उघडण्यात येणार आहे

। मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मंबर्ड मंडळांतर्गत सिद्धार्थ नगर गौरेगाव, पत्राचाळ येथील म्हाडा पुनर्वसन अखत्यारीतील उर्वरित त्रांधकाम पूर्ण करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. १९ सप्टेंबरपर्यंत विकासकांना निविदा ग्याचे आवाहन करण्यात आले आहे.सिद्धार्थ नगर, पत्राचाळ येथील सेक्टर आर ३, भूखंड क्रमांक २२ ए/४ पै व २२ ए/ १२ पै तसेच व्हिलेज पहाडी, गोरेगाव येथील 'ए' विंगचे उर्वरित बांधकाम व 'बी' 'सी' व 'डी'चे उर्वरित काम व संरचनात्मक दुरुस्तीसाठी मुंबई मंडळाने निविदा मागवल्या आहेत. २५ ऑगसट रोजी ई निविदा खुल्या करण्यात आल्या असून, १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत निविदा विक्रीसाठी अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. निविदा पूर्व बैठक ८ सप्टेंबर रोजी पार पडणार असून, तांत्रिक बोली २० सप्टेंबर रोजी

४७ एकर भ्खंडावर असणाऱ्या पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी पत्राचाळीतील गळेघारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था, मे.गुरूआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व म्हाडा यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता. विकासकाने पुनर्विकास प्रकल्प रखडवला, तर दुसरीकडे भाडेकरूंना भाडे न दि करारपत्रातील अटीनसार म्हाडाने २०१८ रोजी टर्मिनेशन नोटीस जारी केली. नोटीस विरोधात हिस्सा म्हाडाच्या परवानगीशिवाय ९ विकासकांना परस्पर विकल्याने ९ विकासकांनी उच्च न्यायालयात दावे दाखल केले. अशा विविध घटनांमळे मागील अनेक वर्ष पुनर्विकास प्रकल्प रखडला होता. पुनर्विकास मार्गी लागावा. यासाठी शासनाने सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची एकसदस्यीय

# 90 asianpaints

एशियन पेंट्स लिमिटेड यपन: L24220MH1945PLC00459६ नोंदणीकृत कार्यालय: ६ए, शांतिनग सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५ द्र्यवनी क्र.: (०२२) ६२१८ १००८ वेषसाईट: www.asianpaints.com

सूचना

्रूपणा इनाव्हेस्टर एज्युठेशन जॉड प्रोटेक्शन फंडमध्ये स्तन्याद सानाचे स्थानांतरण कंपनी जीपिता २०१ ('कापदा') च्या काम १२४ सह वापलेच्या उन्हेस्टर एज्युकेशन जंड प्रोटेक्सन फंड जीपीटी (जावर्विट्स, जीविट, प्रत्यक्त उर्ज शिक्ष) २०१६ चार्नाच्या पुराणा बरस केसी ('जावर्विट्स निम्म') च्या युक्तर कंपनीच्या मामामाकांत ही सुम्म चेन्या देश जाहे

पाचपारणां वास्त्रवेशक कृता कंप्यांचाठी लागणां माहिता कंप्यांचा (अप्राच्या धारणां वास्त्रवाह द्वारा कंप्यांचा (अप्राच्या धारणां वास्त्रवाह वास्

अवाराटाल्युन् तानामाल्यः सम्मामाथा दावा करू करताता.
गोणकाराहि नपारिकारामाथा आमण्या पिरानुतः आणि द्वांतमार एजंटवी संच्छे चायावा.
टीएसआर कन्सलटंट्स प्राथवेट सिनिटेड
(पुनिट: एक्सिकर पेट्स सिनिटेड)
सि-१०-१, प्लान पक्त, रोडण पार्ट, ताल बहादुर शाली मार्ग,
विक्रोको (पिरान), मुंदर्-४०० ०८३
टिकेटिकरेन-१-१९ १८८४ कॅन्सर: +९९ २२ ६६५६ ८४९४
टील प्रति गं., १८०० २२०० १२४

# भाऊसाहेब सामान्य माणसांशी नाळ जुळलेले लोकनेते - मुख्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावरील 'भूमिपुत्र' स्मृतिग्रंथाचे प्रकाशन सेवावृत्तीचे सच्चे समाजसेवक

**॥ मंबई** : शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे आणि शेतकरी बांधवांच्या प्रती आस्था असणारे दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर राज्यातील शेतकरी कटंबांचे भूमिपुत्र' होते. शेतमालाल चांगला भाव मिळावा. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, सावकारी कर्जाला आळा बसावा. ग्रामीण भागात सहकार चळवळीचे जाळे उभे राहावे. या विषयांवर कार्य करून विधिमंडळात त्यांनी आपल्य कामाचा तसा उमटवला. असे

फुंडकर यांचे जीवनकार्य त्यांच्या विधिमंद्रल व संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित

'भूमिपुत्र' या ग्रंथाचे प्रकाशन विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



गदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद उपसभापती डॉ.

नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी द्विरवळ माजी राज्यपाल राम नाईक संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वि. स. पागे. संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, दिवंगत फंडकर यांचे चिरंजीव व विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, सागर फुंडकर, पत्नी सुनीताताई फुंडकर, भूमिपुत्र स्मृतिग्रंथाचे संपादक सधीर पाठक उपस्थित होते. एखाद्या व्यक्तिमत्त्वावर स्मृतिग्रंथ प्रकाशित होणे हे सहजासहजी

तसे त्या व्यक्तीचे कार्य पाहिजे भाऊसाहेब हे स्वतःच्या आरोग्याची

पर्वा न करता सतत शेतकरी हितासाठी लढणारे कार्यकर्ते होते तसेच कषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे यावेळी शिंदे म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, समाजासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सतत कार्य केले. दिवंगत कषीमंत्री पांडरंग फंडकर यांचा असताना तत्कालीन अध्यक्षांनी त्यांच्या कार्यावर स्मृतिग्रंथ प्रकाशित व्हावा. असे साँगितले होते. त्यानुसार स. पागे प्रशिक्षण केंद्राकडून संपादित

## भक्कमपणे उभे राहिले , त्यांच्या

भाऊसाहेब फुंडकर यांनी सातत्याने शेतकरी म्हणून काळ्या मातीची आणि नेता म्हणन भारतमातेची सेवा केली. ते सेवावृत्तीचे होते समाजसेवक भाऊसाहेबांचे कार्य हे क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांचे वर्णन जसे 'ही स्ट्ड लाईक वॉल ' असे केले जाते, तसे भाऊ साहेब शेतकऱ्यांसाढी राजकारणामध्ये भिंतीसारखे

कार्यात सातत्य होते. सर्वांना सोबत घेऊन, लोकांना संघटित करून लोकांच्या व्यथा व वेदना समजून घेऊन काम करणारे खऱ्या अर्थाने लोकनेते होते . राजकारण आणि व्यक्तिगत संबंध यात त्यांनी कधी गल्लत केली नाही, असे यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र

फंडकर यांच्यासोबत सभागहामध्ये अनेक विषयांवर मतभेद होत असत, परंतु त्यांनी कधीही मनभेद केला नाही . तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि विश्वास होता . राजकीय वारसा नसताना त्यांनी आपली ओळख निर्माण केली. नव्या पिढीने आदर्श घ्यावा, असे कार्य त्यांनी केले आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.